

आत्मरक्षा काहा
जिसाचे दाता

कालिदासासारख्या नाट्यसूषितकाराने नाटकातील नितर्ग
सप्तरंगात रंगविला आहे असे वाटते.

रस, मानवी भावभावनायि चित्रण, सूचकता वगैरे प्रमाणेद पात्रायि
स्वभावलेखन करणारा नितर्ग ही रेखाटला आहे. तसेच मार्गदर्शक नितर्ग
ही रेखाटला आहे.

भानुः सकृद्धक्तः तुरङ् ग एव
रात्रिदिवं गन्धवहः प्रवाति
शेषः तदैवाहित भूमिभारः
षठांश्वत्तेरपि धर्म स्थः ॥ ४. ५. शा.

सूधने एकदा जे घोडे जुंपले ते कायमदेव रात्र नाही की दिवत
नाही वारा वाहतोच. शेषाने पृथकीया भार नित्याचाच्य धारण केला
आहे. आणि प्रजेकडून सहावा भाग करभार घेणा-वा राजाचा तुध्दा
हाय धर्म आहे!

राज्याचा भार जोवर शिरादर आहे तोवर विश्रांती नाही.
हे मार्गदर्शक तत्त्व नित्यगांद्धारे राजाता तांगिले आहे. दूर्घने आपे
कार्य अविरतपणे यात्रा ठेवले आहे. शेषाने पृथकीया भार तदाचाच उपच्या
शिरी धारण केला आहे. या दोन्ही उदाहरणातून राजधर्म तांगिला
आहे. राज्याचा दारभार म्हणै विश्रांती नाही. राजाने तदैव
कार्यरत रहावे अशा त-हेये मार्गदर्शन ऐथे दिसते.

कुमुदान्धेव जाशाद्वक तविता दोधयति पद्म क्षान्ते
वाशनां द्वि परपरिग्रहं संश्लेष्यपराङ्मुखी वृत्तिः ॥ २८. ५
शकुंतलेला देऊ आलेल्या क्रष्णमाराना राजा म्हणतो, "दंड
कुमुदानाच तेवढा उम्लवितो आणि हूर्य केवळ पद्मक्षानाच उन्नतवितो
म्हणोनिगृही लोकांची वृत्ती परत्रीशी तंपर्क ठेवण्याच्या बाबतीत
उदात्तीन अतेतो.

यंद्र सूर्यविकासी कमळांच्या बाबतीत उदासीन असतो आणि
सूर्य कुमदांच्या बाबतीत उदासीन असतो.
इतरांच्या बाबतीत असा मनोनिःश्रव दाखाविता आला पाहिजे.
कोणाऱ्याही प्रकारे मोहाला बळी पडू नये असे मार्गदर्शक तत्त्व येथे
निसर्गप्रतिमाने सांगतात. यंद्रविकासी कमळ भले कितीही सुंदर असो
ते सूर्याला मोहवीत नाही. सूर्यत्याबाबत निःश्रवी असतो ही सूर्य,
यंद्रांची उदाहरणे माझ्या पुढे असल्याने त्यांचे आदर्श मी बाबगते
आहेत. मी सुधा परस्तीच्या बाबतीत उदासीन आहे. मला ही ल्ली
म्हणजे यंद्राला सूर्यविकासी कमळासारखी आहे.

येथो राजाची सत्पृष्ठती कालिदासाने निसर्ग माध्यमातून
दाखविली आहे.

कदाऽपि सत्पुरुषा शोकपात्रात्मानो न भवन्ति । ननु
प्रवातेऽपि निष्कंपा गिरयः ।

विधारी माणसे कधीच शोकाच्या आहारी जात नाहीत.
वादवात सुधा पर्वत स्थिरच राहतात ना ?
येथो विद्वाणाकाने विधारी माणसाचे वर्तन कसे असते ते सांगून राजाला
क्षीर दिला आहे. पर्वताचे उदा.देऊन त्याचा वादवातही स्थिर
राहण्याचा गुण मार्गदर्शक आहे हे सांगितले आहे. तु सुधा विधारी
आहेत शोकाच्या आहारी जाऊ नकोस. पर्वताची स्थिरता अचलता
तुझ्या ठायी येऊ दे. असा तैरगैर होउ नकोस असे सांगितले आहे.

सखुत्ते स किल शतक्रोरज्य --
 तत्य त्वं रणागिरति सूक्ष्मो निहन्ता ।
 उच्छेत्तुं प्रभवति यन्न तप्तासप्ति —
 स्तनैङ्गं तिमिरम्माकरोति चन्द्रः ॥ ३०. ६ शा.

येथी इंद्रसारथी मातलीने सूचक्ष्मे दोघांधीही त्तुती केली आहे. प्रतंगी गौणाता पत्करून तमोरच्या ट्यक्तीला संतुष्ट करून याचे मार्गदर्शन निसर्गाच्या मार्घमातून केले आहे. सूर्याला जे जम्त नाही ते चंद्र करून दाखलितो. इंद्राला जे जम्त नाही ते राजा दुष्यन्ताला सहज जमेल असे मातली स्वत्तो ते चंद्र व सूर्य यांच्या अनुभावाने. रात्रीच्या ज्या अंधाःकाराला सूर्य लोपवू शक्त नाही तो अंधार चंद्र सहजली ल्या नाहीता करतो.

या शिवाय आणाऱ्ही एक मार्गदर्शक तत्व निसर्गाद्वारे येथे सांगितले आहे. अधिक सामर्थ्य तंत्रान्न माणसाला जे कार्य जमेल नाही ते आपल्याला जमेल का १ अशा विवंयनेत न पडता ते करून दाखाविणे सन्मानाचे अस्ते.

निसर्गातील निरनिराबी प्रतिमाने वापरून नाटकातोल पात्रांच्या स्वभावाचेही दर्शन नाटकाराने घडविले आहे.

स्वसुखानिरभिलाषः खाद्यसे लोक हेतोः
 प्रतिदिनमथावा ते वृत्तिरेवंविधौव
 अनुभवति हि दूर्घना पादपत्तीप्रमुष्णासु
 शमयति परितापं छायया संश्रितानासु ॥

स्वतःच्या सुखाची अभिलाषा न बाबगता लोकांसाठी तू सतत क्लेश
सहन करतोस पण तुझा स्वभावय असा आहे वृक्षा आपल्या मत्तकाने
उन्हाचा ताप सहन करतो पण तावलीत विसावलेल्या लोकांचा ताप
माझा नाहीता करतो.

राजाची प्रजाहितदक्षता आणि स्वतः कष्ट होऊन प्रजेला
सुखी करण्याचा त्याचा स्वभाव दर्शविण्यासाठी निसर्गातील जे उदा.
कधीने घोतले आहे ते अगदी तंतोतंत जुळणारे आहे.
सज्जनांशी ज्याची तुलना होते असा वृक्षाचे उदा. येथे सर्वक्य होय.
स्वतः उन्हात राहून आपल्या आश्रयास घेणा-याना तावली देणे हा
वृक्षाचा स्वभाव धार्म्य तोच धार्म राजाचा ही

आहोस्त्वन्युतवो ममापयरितैर्विष्टाभ्यातो वीरु राम।
माझ्या स्वतःच्या अपकृत्यांमुळे वेलीला फळाफुलांचा बहर यायचा थांबला
की काय १

असा व्यक्तविलेल्या रंगेने राजा पापभीरु होता आणि
राजाने केलेले पाकृत्या निसर्गला ही अमान्य होते तो कोणाऱ्या ना
कोणाऱ्या तरी मागानि ही अमान्यता व्यक्तवित असतो. याची
जाणीव ठेवून नेहमी प्रजेये हितय चिंतणारा राजा निसर्गकोप ओढवून
घोण्यास तयार नाही. हीच पापभीरु आणखी एका उदा. तून
दिसतो-

इदमुमनत्तमेवंस्यमाकिलष्ट कान्ति
प्रथमरिगृहिं स्तान्त्वेति व्यवस्थन्
श्रमर इव विभाते कुन्दमन्तस्तुषारं

नं डालु परिभोक्तुं नैवाक्षोमि हातुस

५।.

ज्याच्या कान्तीत कसलाही उणेणा नाही अशा या आपण होऊन यालून आलेल्या सौंदर्याचा मी पूर्वी श्रद्धी स्वीकार केला होता की नव्हता या विद्याराचे काढूर निर्माण इाल्यामुळे उषःकाळी निरुच्छा-या कुन्दपुष्पांचा ब्रूमर आत्माद घोउ शक्त नाही आणि ते तोडूनही त्याता जाववत नाही. त्यापुमाणे या सौंदर्याचा स्वीकार करण्याचा धीर मला होत नाही. आणि त्याचा अछोर करण्याचे धाडस ही माझ्यात नाही.

पापभी स्ते मुळे स्वीकार नाही. अन्यायाच्या श्रीतीने अव्हेर नाही राजाची ही अवस्था त्याचा विद्यारी स्वभाव दर्शविण्याताठी ब्रूमराचे उदा. दिले आहे. कुन्दपुष्पांचा दवामुळे ब्रूमर आत्माद घोउ शक्त नाही आणि त्याच्या धुंद गंधाने मोहित इाल्यामुळे त्याचा त्याग करू शक्त नाही. ही ब्रूमराची अवस्था, त्याचा सौंदर्यगाही स्वभाव राजाचे नेमके वर्णन करून जातो अशी अवस्था इाली तरी राजा मनाचा निरुद्ग करून सांगतो —

च्युपदेशाभाविलायितुं किमीह्वे जनमिमं च पातयितुम्
कूलंकषोव तिन्दुः प्रतन्नमम्भत्तट तर्हं च ।

काढू कापीत जाणारी नदी आपलं स्वतःचं पाणी गढूळ करून टाकते आणि काठावरील वृक्षाही उन्म्लून टाकते त्यापुमाणे स्वतःच्या कुबोला कलंक लावून माझ्या ही अधाःपात करावा अशी इच्छा तू कशाताठी करीत आहेत १

राजा हा विवेळी, जबाबदार आहे. काठ कापीत जाणारी नदी आपले पाणी आपणाच गढूळ करते. केवळ आपण कलंकित होऊ थांबत नाही तर काठावरील वृक्षाही उन्मलून टाकते त्याप्रमाणे आपल्या कुळाला कलंक लावून माझाही अधाःपात करीत आहेत. असे राजा सांगतो.

येथे दुष्यन्ताची विचार परिपक्वता, प्रगल्भता दिसून येते कोणताही निर्णय तो सारातार विचार केल्याछोरीज घेत नाही. अगदी स्वाधारिताठी देखील।

त्याची प्रजाहित दक्षता योग्यवेळी होणा-या पर्जन्य वृष्टीच्या उपमेने दाखाविली आहे.

"काले प्रवृष्टाभिवाभिनिन्दितं देवस्य शासनम् ।"

"अगदी वेळेवर इालेल्या पर्जन्य वृष्टी प्रमाणे आपल्या आडेये लोकांनी स्वागत केले"

वेळेवर होणारी पर्जन्यवृष्टी लोकांना मुखाविते ती वेळेवर इाली नाही तर लोक ह्वालदिल होतात. प्रजेये कल्याण चिंतणा-या राजाने ज्याला कोणी नातेवार्डक नाही त्याचा आपण स्वतः नातेवार्डक असल्याचे तांगितले आहे. असे सांगून तो छन्या अथवे प्रजेया पालनकर्ता ठरला, पालक ठरला पर्जन्यवृष्टीप्रमाणे एक प्रकारे प्रजेये पालन पोषण करण्याचे काम पर्जन्यय करीत असतो मनात कोणताही हेतू न ठेवता तो दयाळ्यणे जीवनदानाचे कार्य करीत असतो त्याप्रमाणे राजा दुधदा प्रजाजनांच्या संपत्तीवर डोळा न ठेवता केवळ त्यांच्या प्रति पाढ करण्यास उत्सुक आहे. तसेच तो पराक्रमी आहे.

ज्वलतियलितेन्द्रानो गिर्विष्फृतः पन्नगः फणांकुस्ते प्रायः
स्वं महिमानं क्षोभात्प्रतिपद्धते हि जनः ।

इंधान घाव्यले म्हणजे अग्नी भाडकतो डिवयलेला साप फणा
उभारतो मनाचा बोझ इाला म्हणजेच सामान्यतः माणसाचा प्रभाव
दिसून येतो.

निसर्गाचा अंश मानवी मनात असल्याचे हे घोतक आहे. स्वार्ची
फणा उभारण्याची वृत्ती, घाडवल्याने भाडकण्याची अग्नीची प्रवृत्ती
माणसामध्ये ही आहे.

निसर्गाचा स्वभावधर्म मानवाला ही लागू आहे. म्हणूनच
विरहाच्या दुःखात घूर असलेले पौरुषा उत्तेजित व्हावे आणि कार्य
करण्यास तत्पर व्हावे म्हणून त्याला डिवचण्यासाठी, क्रोधा घेऊल
असा त-हेचे वर्तन मातलीने केले.

सिद्धयन्ति कर्मसु महत्स्वापि यन्नियोज्याः
संभावना गुणम्बेहि तमीश्वराणाम्
किं वा भविष्यदस्मा स्तम्भां विभोत्ता
तं घेत्सहस्रकिरणो दुरिनाकरिष्यत्

महान कार्यात तेवकांना यशा मिळते हा प्रभूनी केलेल्या त्यांच्या गौरवाचाच
प्रभाव होय सूयनि अस्याची आपल्या रथाच्या धुरेवर योजना केली नक्ती
तर अंधःकाराचा विनाश करावण्यास ती समर्थ इाला असता का ? म्हणजेच
त्यतः पराक्रम करूनही त्याचे श्रेय इंद्राला देण्यात राजा दुष्यन्ताच्या मनाचा
मोठेणा, अनात्म्रांडी, नियमालील वृत्ती दिसून येते.